

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.महिला व बालकल्याण समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ९

सभावृत्तांत

दिनांक - १६/०८/२०१७

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.महिला व बालकल्याण समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १६/०८/२०१७ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

- | | | |
|-------------------------------------|---|----------|
| १. मा.सुनिता हेमंत तापकीर | - | सभापती |
| २. मा.योगीता ज्ञानेश्वर नागरगोजे | - | उपसभापती |
| ३. मा.आंगोळकर सागर सुनिल | | |
| ४. मा.वैशाली ज्ञानदेव घोडेकर | | |
| ५. मा.प्रा.सोनाली दत्तात्रय गव्हाणे | | |
| ६. मा.लोखंडे चंदा राजू | | |
| ७. मा.सुलक्षणा राजू धर | | |
| ८. मा.कदम निकीता अर्जुन | | |
| ९. मा.दर्शले रेखा राजेश | | |

या शिवाय मा.आष्टीकर - सहा.आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.आवारी - प्रशासन अधिकारी (शिक्षण मंडळ), मा.डॉ.डांगे - महिला वैद्यकीय अधिकारी, मा.पाटील - प्राचार्य, आयटीआय, मा.ऐवले - समाज विकास अधिकारी, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) शैक्षणिक सहलीचे आयोजन करणेबाबत - मा.वैशाली घोडेकर, मा.योगीता नागरगोजे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) मनपाच्या सर्व बालवाड्यांमधील मुलांना पोषक आहार देणेबाबत - मा.सुलक्षणा धर, मा.सागर आंगोळकर यांचा प्रस्ताव.

दिनांक ०१/०८/२०१७ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०८) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - १३

विषय क्रमांक - ०१

दिनांक - १६/०८/२०१७

सुचक : मा.वैशाली घोडेकर

अनुमोदक : मा.योगिता नागरगोजे

संदर्भ : मा.वैशाली घोडेकर, मा.योगिता नागरगोजे यांचा प्रस्ताव -

महिला बालकल्याण योजने अंतर्गत महिलांसाठी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. पिंपरी चिंचवड मनपाच्या माध्यमिक विद्यालयातील इ.८ वी मध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या व इयत्ता ९ वी मध्ये शिकत असणा-या विद्यार्थिनींना प्रोत्साहनपर शैक्षणिक सहल आयोजित करण्यास व सहलीमध्ये विद्यार्थिनींसह महिला बालकल्याण समिती सभापती व समिती सदस्यांसह नागरवस्ती विकास विभागाचे अधिकारी यांचाही समावेश करण्यास मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - १४

विषय क्रमांक - ०२

दिनांक - १६/०८/२०१७

सुचक : मा.सुलक्षणा धर

अनुमोदक : मा.सागर आंगोळकर

संदर्भ : मा.सुलक्षणा धर, मा.सागर आंगोळकर यांचा प्रस्ताव -

महानगरपालिकेच्या सर्व बालवाड्यांमधील मुलांना पोषक आहार देणेस तसेच आवश्यक ती निविदा प्रक्रिया करून पुरवठाधारक निश्चित करणे, पोषक आहार वाटप करणे, आहारावर गुणवत्ता नियंत्रण करणे इ. कामे शिक्षण मंडळ विभागामार्फत करण्यास व याकामी आवश्यक असणारी तरतूद नागरवस्ती विकास विभागाने उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(सुनिता हेमंत तापकीर)

सभापती

महिला व बालकल्याण समिती
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/१०५९/२०१७
दिनांक : १६/०८/२०१७



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या
कार्यवाहीसाठी रवाना.